

नवी मुंबई महानगरपालिका

जाहिर सुचना

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना या जाहीर सुचनेद्वारे कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम-2014 मधील कलम 36 च्या पोट कलम (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने दिनांक 03 ऑगस्ट, 2016 च्या राजपत्रान्वये अन्वये महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, 2016 प्रसिध्द केलेले आहेत.

उक्त नियमातील अ. क्र.11 नुसार महापालिकेस नगर पथ विक्रेता समिती गठीत करावयाची आहे. त्यानुसार नियमातील अ.क्र.11 (2) (ख) इतर मंडळे यामधील अ.क्र. 02 ते 05 मधील घटकातील सदस्यांची समितीवर नियुक्ती करणेकरिता इच्छुक संबंधित घटकांकडून दै.लोकमत व दै.सकाळ या वृत्तपत्रांमध्ये, महापालिकेच्या संकेतस्थळावर www.nmmc.gov.in वर तसेच सर्व विभाग कार्यालयांच्या सुचना फलकांवर दिनांक 03 जानेवारी,2017 रोजी जाहिर सुचना प्रसिध्द करून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेले होते.

तथापि, नियमातील अ.क्र.11 (2) (ख) इतर मंडळे यामधील अ.क्र. 03 ते 05 मधील घटकातील सदस्यांचे समितीवर नियुक्ती करणेकरिता अर्ज प्राप्त झालेले नसल्याने, सदर घटकातील सदस्यांची समितीवर नियुक्ती करणेकरिता इच्छुक घटकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविणेत येत आहेत.

घटक अ.क्र.	इतर मंडळे	सदस्य संख्या
ख (तीन)	निवासी कल्याण संघ	02
ख (चार)	व्यापारी संघाचा प्रतिनिधी	01
ख (पाच)	पणन संघाचा प्रतिनिधी	01

नगर पथ विक्रेता समितीच्या नामनिर्देशित सदस्यांसाठीची किमान अर्हता खालीलप्रमाणे :-

- 1) संघटनेची किंवा संघाची, नियम 11 च्या उप-नियम (4) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे क्षेत्रातील सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली असावी.
- 2) संघटना किंवा संघ, मागील तीन वर्षांचे सक्षम प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेले लेखापरीक्षा अहवाल सादर करील.
- 3) संघटनेस किंवा संघास स्थानिक प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकलेले नसावे.
- 4) संघटना किंवा संघ त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये सिध्ददोषी असणार नाहीत.
- 5) संघटना किंवा संघ यांना, त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याच्या त्यांच्या प्रवर्गामधील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.

याप्रमाणे अटीशर्ती पूर्ण करणा-या अ.क्र.11 (2) (ख) इतर मंडळे यामधील अ.क्र. 03 ते 05 मधील नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या घटकांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. विहित नमुन्यातील कोरे अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर www.nmmc.gov.in वर तसेच सर्व विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विहित नमुन्यातील अर्ज आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे लिहून मुख्य आवक जावक कक्ष, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तळमजला, भूखंड क्रमांक-1 व 2, सेक्टर-15ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई-400 614 येथे ही जाहिर सुचना प्रसिध्द झालेच्या तारखेपासून 15 दिवसांचे मुदतीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित नमुन्यात नसलेल्या, अपुर्ण, कागदपत्र न जोडलेल्या व मुदतीनंतर आलेल्या अर्जांची नोंद घेतली जाणार नाही.

स्वाक्षरीत/-

ठिकाण :- सीबीडी,बेलापूर
दिनांक :- 15/03/2017

अतिरिक्त आयुक्त (शहर)
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका
नगर फेरीवाला समिती मधील इतर मंडळे घटक निवडीकरिता अर्ज

प्रति,

मा.आयुक्त,

नवी मुंबई महानगरपालिका

फोटो

(महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, 2016 मधील अ.क्र.11 (2) (ख) इतर मंडळे यामधील अ.क्र. 03 ते 05 मधील घटकांची समितीवर नियुक्ती करणेकरिता)

आम्ही याद्वारे नवी मुंबई महानगरपालिकेने शहर फेरीवाला समितीवर (11) 2) ख. इतर मंडळे मधील अ.क्र. (3)/(4)/(5) (घटक-) म्हणून श्री./श्रीमती-----पत्ता-----यांना नामनिर्देशित करित आहोत.

संस्था/मंडळ/संघटना इ. चे नाव व नोंदणी क्र. तारीख - -----
(पुराव्याचे साक्षात्कृत कागदपत्र सोबत सादर करावेत.)
संघटनेच्या सदस्यांची संख्या - -----
(सदस्यांची अधिकृत यादी जोडावी)
संस्था/मंडळ/संघटनेच्या मागील 03 वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल -----
(सक्षम प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेले)
नामनिर्देशित करावयाच्या सदस्याचे नाव - -----
संस्था /मंडळातील पदनामासह -----
वडीलांचे नाव -----
वय -----
व्यवसाय / धंदा -----
संपुर्ण पत्ता (उमेदवाराने आपला पोस्टाचा पत्ता नमुद करावा) -----
दुरध्वनी क्रमांक/भ्रमणध्वनी क्रमांक -----
संघटनेच्या कामाचा अनुभव -----वर्षे
शिफारस केलेल्या संघटनेच्या पदाधिका-याचे नाव, पदनाम,संघटनेचे नाव व स्वाक्षरी, -----
(संघटनेच्या पारित ठरावाची प्रत व नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सोबत जोडावी)

अर्जदाराचे करावयाचे घोषणापत्र

मी याद्वारे घोषित करतो / करते की, मी ----- नगर फेरीवाला समितीमध्ये सदस्य म्हणून काम करणेसाठी या नामनिर्देशन पत्रास संमती देत आहे. मी असेही घोषित करतो की,

- 1) माझ्या वयाची -----वर्षे पुर्ण झाली आहेत.
- 2) मी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे/नाही.
- 3) माझी नमुंमपा क्षेत्रात मालमत्ता आहे./नाही. (असल्यास पुराव्याचे कागदपत्र जोडावेत (मालमत्ता कर/वीज देयक इत्यादी)
- 4) मी नमुंमपा क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त आहे/नाही.
- 5) महानगरपालिका नियमानुसार देय असलेली कोणत्याही रक्कमेची थकबाकी माझे नावांवर शिल्लक नाही.
- 6) मी पोलिस खात्याकडील चारित्र्याचा दाखला जोडला आहे.
- 7) मी वेळोवेळी शासनाच्या नियमांचे पालन करीन.

दिनांक :- / / 2017

अर्जदाराची सही किंवा अंगठा

(अर्जदाराने रहीवास पुरावा म्हणून मालमत्ता कर भरल्याची पावती / रेशनकार्ड / आधारकार्ड / बँकेचे पासबुक पहिले पान / लाईटबिल (अदयावत) / टेलिफोन बिल / वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एकाची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.)